

#### July 20, 2021

National Stock Exchange of India Ltd., Listing Compliance Department Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai – 400 051

Scrip Symbol: GALAXYSURF

BSE Limited, Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400001

**Scrip Code: 540935** 

Sub: Newspaper advertisement for transfer of equity shares to IEPF.

Dear Sir/Madam,

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published in Business Standard and Mumbai Lakshdeep titled – Notice (Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)).

The same is available on the Company's website at www.galaxysurfactants.com.

Yours faithfully,
For Galaxy Surfactants Limited

Niranjan Ketkar Company Secretary

Encl.: As above

#### **Communication Address:**

Rupa Solitaire, Ground Floor, Unit no. 8, 12A and 14 Millennium Business Park, Mahape, Navi Mumbai, 400 710

Ph: +91-22-33063700

**Galaxy Surfactants Limited** 

**Regd. Office:** C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai-400 703, India CIN: L39877MH1986PLC039877

Ph: +91-22-27616666

Fax: +91-22-27615883/ 27615886 e-mail: galaxy@galaxysurfactants.com Website: www.galaxysurfactants.com

#### CHANGE OF NAME To whomsoever it may

concern This is to inform you that CHITRA NISAR MALIK, Indian Passport

holder No - R 2353759, wishes to change her name from

CHITRA NISAR MALIK to ZAHRAA NISAR MALIK.

#### **PUBLIC NOTICE**

This is to bring in the notice of Genera Public at large that the original agreemen dated 11.03.1989 executed between M/s Hiral Builders (Vendor) and Mr. Horace George D'silva (Purchaser) in respect o Flat bearing no. 3A, Ground Floor, Vasan Kutir Co-operative Housing Society Limited", constructed on land bearing Survey No. 41, Layout plot no. 9 of Village - Diwanman, Vasai (West), Taluka Vasai, District – Palghar is lost by Mrs Rajni Vishnu Dev, the current owner o the said flat. Hence If any persor institute/firm/company is having an objection in respect of the said flat sha submit his/her/their objection or any person/institute/firm/company have found the said agreement may submit the same at the below mentioned address within 15 days from publication of this Public notice failing which no objection shall be considered, please take note.

Sd/-

Advocate Anish Kalvert. A-G/2, Dewan Niketan CHSL Diwanman, Vasai (W), Dist. Palghar /ASAI Dt. 20.07.2021

#### **PUBLIC NOTICE FOR** LOSS OF DOCUMENT

Public at large is hereby informed that my client SHRI. PRAMOD SOHANLAL JAIN, R/o. Room No. 48, 2nd Floor, 85/95, Edenwala Chawl, Jagannath Bhatankar Marg, Near Parel S.T. Depot, Prabhadevi, Mumbai -400025 has lost/misplaced the original Agreement For Sale pertaining to Gala No. 111, First Floor, Bhawani Plaza Premises Co-Operative Society Ltd., Final Plot No. 551-B, Mahim Division, TPS-IV, Bhavani Shankar Road, Dadar (West), Mumbai-400 028, executed between (1) Mr. KIRTIKUMAR SHAMJI MORBIA (2) MRS. GEETABEN KIRTIKUMAR MORBIA and SHRI.PRAMOD SOHANLAL JAIN, dated 03/12/2019 registered before Sub Registrar of Mumbai City, having Reg. Document No. BBE-5/0143/2019. My client has lodge missing/ lost complaint No. 1120/2021 dated 15/07/2021 with Dadar Police Station, for missing/loss of above mentioned original document. In case the same are found, it should be returned to my client or to me forthwith. Incase interesting respect of aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary, proof within 7 days, from the date of publication hereof, failing which it shall be constructed that such claim is waived, abandoned

C.G BAFNA Notory & Advocate High Court. Off- 3 & 4/621, Municipal Building, G.D.Ambekar Road, Parel, Bhoiwada, Mumbai-400012 Mobile No.7738666394

Date:-20/07/2021

## PUBLIC NOTICE

client DR. AJAY KRISHANLAI GARG, in respect of Flat No. 205, 2<sup>nd</sup> Floor, Shree Snehal Co-Operative Housing Society Ltd., The Blossom Complex, Adarsh Dugdhalaya Lane, Off Marve Road, Malad (West), Mumbai – 400 064, admeasuring 797 Sq. Ft. Built Up Area lying & being or plot of land bearing C.T.S. No. 516 and 512A of Village Malad, Taluka Borivali Mumbai Suburban District, along with five fully paid up shares of Rs. 50/ each having Distinctive Nos. 41 to 45 both inclusive), under Share

My client's father MR KRISHANLAL RAMCHAND GARG vas the sole owner of the above sa lat and as such owner was th nember **SHREE SNEHAL CO** OPERATIVE HOUSING SOCIET

LTD., registered under Maharashtr O-Operative Societies Act vid

That MR. KRISHANLA RAMCHAND GARG died intestate o 08.04.2021 at Mumbai and his wife MRS. NIRMALADEVI GARG mrs. NIRMALADEVI GARG, predeceased him on 08.03.2007 at Mumbai leaving behind his 3 sons named Mr. ASHOKKUMAR KRISHANLAL GARG, DR. AJAY KRISHANLAL GARG & DR. VINOD KRISHANLAL GARG an MRS. MANISHA GARG, MR. GIRISI ASHOK KUMAR GARG, DR SUBODH AJAY GARG, DR PRABODH AJAY GARG, DR.
PRABODH AJAY GARG, DR. PUNIT
VINOD GARG & DR. RASHIKA
VINOD GARG, as his only legal heirs
by the personal law by which he was

That out of the abovesaid legal heirs MR. ASHOKKUMAR KRISHANLAL GARG, DR. VINOD KRISHANLAL GARG, MRS. MANISHA GARG, MR. GIRISH ASHOK KUMAR GARG, DR. SUBODH AJAY GARG, DR. PRABODH AJAY GARG, DR. PUNIT VINOD GARG & DR. RASHIKA VINOD GARG now want to release their share of rights in the said flat alongwith the abovesaid shares and interest in the capital of the society in favour of my client DR. AJAY KRISHANLAL GARG, who shall now be entitled to become the sole owner of the said flat.

If any other person/s or financia nstitution/s has/have any claim by wa of Inheritance Mainténance Mortgage, Lien, Trust, Lis Pendens n any other manner in respect of the said flat through the said deceased GARG, may send their claim/ longwith necessary documentar proof to the undersigned within 1 lays from date hereof at Shop No. 12 ancer Pisces C.H.S. Ltd., Behind Fir Brigade, Off Marve Road, Malad (W) Mumbai 400 095, otherwise thei laim/s shall deemed to be waived an ny client shall proceed to execute an egister the released deed an ubsequently the society shall transfe he said flat alongwith shares of th leceased holder in favour and in th ole name of DR. AJAY KRISHANLAI GARG.

(DEEPAK K. MALKANI) ADOVACTE HIGH COURT Imbai Date: 20/ 07/2021 Place: Mumbai

POSSESSION NOTICE (for immovable property)Rule 8-(1)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Nome Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.)(IIIH. HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Incertify Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the borrowers /co-borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower In particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIHL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower statention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIHL HFL" for gether with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transferred by "IIHL HFL" fand no further step shall be taken by "IIFL HFL" for Mr. and no further step shall be taken by "IIFL HFL" fixed for the security of the sale of the sale of the sale of the security of the sale ne secured assets shall not be sold or transferred by "IIHL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL" fo ansfer or sale of the secured assets.

Name of the Borrower(s)

Mumbai Branch

Mr. Sohanial Rupai Prajapat,
Mr. Daraga Ram, Mrs. Leela Vrindavan Nagri, Boiser(West), Palghar, iohanial Devi (Prospect No 887910)

Oldon Marashtra, India Eighteen Lakh Twenty Five Thousand Six Hundred Fifty 11-Jan-2021 17-July-2021 Four Only)

Ton further details please contact to Authorised Officer at Branch Office: - IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-2: Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604/Or Corporate Office: Plot No.98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana. Place: Boiser Date: 20-07-2021 Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limited (IIFL HFL) Office :- IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23 rate Office : Plot No.98, Phase-IV. Udvog Vihar. Gurgaon Harvana Place: Boiser Date: 20-07-2021

Date: 20.07.2021

DEMAND NOTICE

nder Section 13(2) of the Securitisation And Recor nent of Security Interest Act. 2002 (the said Act order Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 (the said Rules). Interest record private research (1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 (the said Rules). Interest record provers confered under Section 13(1) of the said ctread with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance td.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand (biolics(s)) issued to them. In connection with above, notice is here by given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, ne amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of ayment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notices and security offered towards repayment of loan amount are as under-Demand Notice Date and Amount Description of secured asset (immovable property)

15-July-2021 Rs. 11,01,942/- (Rupees Eleven Lakh One Thousand Nine Hundred Forty Two Only) Mr. Yeshwant Balkrishna Bandekar, Mrs. Monali All that piece and parcel of the property being: Bldg Nc 2/306, admeasuring 19.21 sq. mtrs., Survey No 21/A Qualcon Palms, Panvel, Raigad, Karade Khurd, pincode 410206, Maharashtra, India Pandurang Auti (Prospect No 865407) Mr. Rajnath Chhangur Yada Mrs. Pramila Rajnath Yada 15-July-2021

All that piece and parcel of the property being: Shop Rs. 19,09,223/- (Rupees Nineteen Lakh No-05, A-Wing, Ground Floor, measuring Carpet Area Nine Thousand Two Hundred Twenty Three Only)

109 sq ft., Sunshine Palace Village Navghar Vasai East, Palghar, 401206, Maharashtra, India

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act. and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Office at Branch Office: BM6238>306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West). 401303 and /or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana. Date: 20-July-2021 Place: Maharashtra Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limited

# sidbi

#### **SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA**

Small Industries Development Bank of India (SIDBI) invites request for proposals (RfP) from eligible bidders for Appointment of Consultant for Implementation of RBI's Basel III Regulations. The RfP can be downloaded from SIDBI's website www.sidbi.in as well as Central Public Procurement (CPP) portal http://eprocure.gov.in. The last date for submission of RfP is August 17, 2021.

Any change/ modification in the RfP will be notified on SIDBI's website and CPP portal only. All the intending bidders should take note of the same.

Galaxy Surfactants Limited CIN: L39877MH1986PLC039877

legistered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 Email: <u>investorservices@galaxysurfactants.com;</u> Website: <u>www.galaxy</u>s

NOTICE

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as ended from time to time ("the Rules").

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of the Rules, the dividend declared for the Financial Year 2013-14, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education Protection Fund (IEPF) The corresponding shares on which dividend has remained unclaimed for sever consecutive years or more will also be transferred as per the procedure set out in the Rules. Shareholders may refer to the web-link https://www.galaxysurfactants.com/pdf corporate-governance/unpaid-dividend/Details-of-Unpaid-Dividend-for-FY-2013-14 proposed-to-be-transferred-to-IEPF.pdf to verify the details of their un-encashed dividend which would be transferred to IEPF.

The Company has communicated individually to such shareholders whose shares are liable to be transferred to IEPF and the details of such shares are also made available on our website. Concerned Shareholders may refer to the web-link https://www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/Detailsof-shares-proposed-to-be-transferred-to-IEPF-FY-2013-14.pdf

The concerned shareholders, holding shares in physical form and whose dividence has remained unclaimed for the seven consecutive years, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the Company shall inform depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer them into IEPF. The original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favor of the DEMAT account to the IEPF.

The shareholders may further note that the details made available by the Company or its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before October 25, 2021, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the unclaimed dividend to the IEPF as pe the Rules. Thereafter, the corresponding shares on which dividend has remained unclaimed for seven consecutive years shall also be transferred without any further Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividence

amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Private Limited, Unit: Galaxy Surfactants Limited, at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai- 400083, Phone: 022-49186270 and Email: iepf.shares@linkintime.com.

For Galaxy Surfactants Limited

Place: Navi Mumbai Date: July 19, 2021

Niranjan Ketka Company Secretary



Date: 05.06.2021 Place: Mumbai

**LKP Finance Limited** Regd. Off.: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400 021

Outstanding amount + Future interest & other expenses thereon (Rs.)

Rs. 964486.58 (Rs

Nine Lakh Sixty Four

thousand four hundred

and sixty eight and fifty

eight paise) as on 31.05.2021 + Interest

01-06-2021 & Other

expenses thereon

31.05.2021

05.06.2021

Punjab & Sind Bank

Tel. No.: +91 22 40024785 / 86; Fax No.: +91 22 22874787; CIN: L65990MH1984PLC032831 Website: www.lkpsec.com: E-mail: lkpfininvestor.relations@lkpsec.com

Notice U/s 13 (2) of SARFAESI Act 2002

inancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) read with rule 3 of th Security Interest (Enforcement) Rules, 2002 here in after calling upon the under mentioned Borrowers Guarantors to repay, the Amounts outstanding for the Credit Facilities granted to them / on the

Guarantee, within 60 days from the date of this Notice. If you fail to repay to the Bank the below mentione

amount with further interest and incidental expenses, costs etc. in terms of this notice u/s 13(2) of the Act the Bank will exercise all or any of the rights detailed under Sub-Section (4) of Section 13 and under othe

applicable provisions of the said Act. You are also put on notice that in terms of sub-section 13 of Sectio

To you shall not transfer by sale, lease or otherwise the said secured assets detailed below of this notic without obtaining written consent of the Bank. The borrower's attention is invited to provisions of sub-

section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

The details of the account and Secured Assets along with Amount Outstanding is given below

Description of the properties mortgaged

Krupa, Pandey Nagar Pelhar Road, Village

Bilalnada Nallasonara Fast Taluka Vasai

1. Mr. Pradeep Kumar Awdesh Singh

S/o Awdesh Singh (Borrower 1) 2. Mrs. Sonam P. Singh (Borrower 2) Flat No 201 2nd Floor, Shree Sadguru

3. Mr. Surendra V. Singh (Guarantor)

Dist Palghar - 401209

and Notice is hereby given under section 13(2) of the Securitisation and Reconstruction

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Thirty-Seventh (37th) Annual General Meeting ('AGM' of the Members of LKP Finance Limited ('the Company') is scheduled to be held or Tuesday, August 10, 2021 at 11:30 A.M (IST) through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a commo venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), MCA circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 ('MCA Circulars') and SEBI circular dated May 12, 2020 and January 15, 2021 ('SEBI circulars'), to transact the business as set out in the Notice convening the 37th AGM ('the Notice'). The deemed venue for the Thirty-Seventh AGM shall be the Registered Office of the Company i.e. 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai 400 021.

In compliance with the said MCA circulars and SEBI Circulars, the Company has sent the Notice and Annual Report for financial year 2020-21 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants ('DPs')/Registrar and Transfer Agent viz. Adroit Corporate Services Private Limited ('RTA'). These documents are also available on the website of the Company at www.lkpsec.com, website of the stock exchange, i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

Pursuant to provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date, i.e., Tuesday, August 03, 2021, may cast their vote electronically on the business as set out in the Notice through e-voting platform of CDSL at www.evotingindia.com. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice.

In this regard, the members are hereby further notified that:

Remote e-voting shall commence from Friday, August 06, 2021 at 09:00 A.M. (IST) and shall ends on Monday, August 09, 2021 at 05:00 P.M (IST). Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 05.00 P.M. on Monday August 09, 2021. Cut-off date for the purpose of e-voting shall be Tuesday, August 03, 2021.

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain

- closed from Wednesday, August 04, 2021 to Tuesday, August 10, 2021 (both days inclusive). The Members can join the AGM through VC/OAVM mode 30 minutes before and after
- the scheduled time of the commencement of AGM by following the procedure mentioned in the Notice. Members present at the meeting through VC/OAVM and who had not cast their votes
- on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

  Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also
- attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be
- entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. In case of any queries/grievances, related to e-voting, the shareholder may contact Mr. Rakesh Dalvi, Manager CDSL or may refer the Frequently Asked Questions
- (FAQs) for members and e-voting manual available at www.evotingindia.com or call on 022-23058542/43. Pursuant to the changes introduced by the Finance Act 2020, w.e.f. April 1, 2020, the
- Company would be required to withhold taxes at the prescribed rates on the dividend paid to its shareholders. The withholding tax rate would vary depending on the residential status of the shareholder. Accordingly, the final dividend will be paid after deducting the tax.

The date of completion of sending Notice of AGM is July 19, 2021. Members who have not registered their email addresses and mobile numbers, are

requested to get themselves registered with their respective Depository Participant(s) in case the shares are held in electronic form and to the Company's R&T Agents in case the shares are held in physical form to receive copies of the Annual Report along with the Notice in electronic form. Please keep your most updated email id registered with the Company/DPs/RTA to receive timely communications. For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic

mode in case the email address is not registered with the Company/DPs/RTA, Members may register the email IDs using the facility provided by the Company through the following link https://www.lkpsec.com/Admin/InvesterInreport/637316357754644523 Request%20f

or%20Registration%20of%20Email\_LKPF.pdf

For LKP Finance Limited

Girish Kumar B. Innani GM (Legal) & Company Secretary

# SPLASTIBLENDS INDIA LIMITED Fortune Terraces, 10<sup>th</sup> Floor, A Wing, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 **CIN**: L25200MH1991PLC059943

Place: Mumbai

Date: July 19, 2021

Statement of Standalone Un-audited Financial Results for the Quarter ended 30th June 2021

(Rs. in Lacs, except per share data) Year Ended hree Months Ended **Particulars** 30-Jun-2 Unaudited (Audited) Unaudited (Audited) I Revenue from Operations 15.325.26 17.167.53 10.316.75 57.733.49 Other Income 176.52 144.99 74.85 350.63 III TOTAL INCOME (I +II) 15,501.78 17.312.52 10.391.60 58.084.12 **EXPENSES** 12,328.57 6,178.00 38,864.42 Cost of Material Consumed 10.595.09 Purchase of Stock in trade 2.77 0.26 4.62 (288.51) 805.98 887.52 Changes in Inventories of finished goods. 559.25 Stock in Trade and work in Progress 760.11 3,133.49 809.65 793.88 **Employee Benefit Expenses** Finance Costs 102.34 47.73 121.26 301.68 Depreciation and Amortisation Expense 386.76 388.76 1,587.29 416.47 Other Expenses 1.837.56 2.402.18 1.515.18 7 985 86 TOTAL EXPENSES (IV) 4.567.10 15.670.86 9.525.33 52 764 89 Profit before Exceptional Items and Tax (III)-(IV) 934.69 1.641.65 866.27 5.319.23 Exceptional Items Profit before Tax Expenses (V - VI) 934.69 1,641.65 866.27 5.319.23 Tax Expenses 266.02 424.49 247.19 1,402.79 Current Tax Deferred Tax (6.24)5.95 (3.51)38.06 Income tax adjustment for earlier years 143.69 Net Profit for the period (VII - VIII) 674.91 1,211.22 622.59 3,734.70 Other Comprehensive Income A (i) Items that will not be reclassified to profit & Loss 279.65 806.50 96.38 1,210.47 (ii) Income Tax Relating to Items that will not be reclassified to profit & Loss (10.79)(23.95)B (i) Items that will be reclassified to profit & Loss (ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss Other Comprehensive Income for the period 279.65 795.72 96.38 1,186.52 Total Comprehensive Income for the period (IX + X) 954.56 2.006.94 718.98 4.921.22 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 5 each) 1,299.46 1,299.46 ,299.46 1,299.46 Earnings Per Equity Share (Face Value Rs. 5 each) (Not Annualised) 2 60 4 66 2 40 14 37 Basic Diluted 14.37

Notes: 1) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.

) In relation to temporary difference arising due to fair valuation of Investment carried through other comprehensive income company has not measured resultant deferred tax as per IndAS 12 since company is not certain as to whether future taxable profit under the head Capital Gains will be available for set off of this temporary difference.

4) Previous Year / Quarter figures have been regrouped and rearranged wherever necessary to make them comparable

For and on behalf of the Board of

PLASTIBLENDS INDIA LIMITED

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our clients intend to mortgage Room No. D-4, in Versova Andheri Shree Gajanan CHSL, Plot No. CD-61, S.V.P. Nagar, MHADA, Four Bungalows, Andheri (West), Mumbai - 400053 ("said Property") in favour of Indian Overseas Bank, Andheri (West) Branch.

It is represented that no sale deed was executed in favour of one of the previous holder viz. Mrs. Sunanda Gupta.

If any person/s claim any right over the said Property should put up thei claim with the undersigned within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.

Dated this 19<sup>th</sup> day of July, 2021.

SHUKLA & SHUKLA (Advocates) Shree Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 12, 2, R.S. Sapre Marg, Mumbai - 400002.

बैंक ऑफ़ इंडिया BOI Bank of India Solitare', Carter Road No.9, Opp. Sukarwadi Bus Depot, Borivli (E), Mumbai-6. BORIVLI (East) Branch Email: BorivliE.MumbaiNorth@bankofindia.co.ir

Appendix IV
POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas.

The undersigned being the Authorised Officer of the Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 05.12.2019 calling upon borrower/mortgagor/guarantor Mr. Sunil S. Mody, Mr. Rohan S. Mody and Mrs. Jasmina S. Mody to repay the aggregate amount mentioned in the said Notice being Rs. 1,60,28,763.79 (Rupees One Crore Sixty Lakh Twenty Eight Thousand Seven Hundred Sixty Three and Paisa Seventy Nine Only) (contractual dues upto the date of notice) with further interest thereon @8.45 % p.a. For home loan and 8.95%p.a. for Top up Loan compounded with monthly rests, and all costs, charges and expenses incurred and to be incurred thereon within 60 days from the date of receipt of the

The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, 2002 on this 16th of July the year 2021.

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Bank of India, Borivli East Branch** for an amount of **Rs. 1,60,28,763.79** (Rupees One Crore Sixty Lakh Twenty Eight Thousand Seven Hundred Sixty Three and Paisa Seventy Nine Only) and interest thereon.

Place: Kandivali West Date: 16.07.2021

/mortgagor/guarantor in particular and the public in general is hereby

of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Mumbai-400067

**PUBLIC NOTICE** 

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my client, whereby I am instructed to verify the title of Mr. Hiren V. Sutar with respect to Flat No. G-1, admg. 522 sq. ft. Built up area, on Ground Floor, in building known as Ankur Apartment of the society known as Purshottam Co-operative Housing Society Limited, (\*the Said Flat") situated on land bearing Survey No. 78/A, Hissa No. 12 (part), CTS No. 7722, 7723 to 7226, Tikka No. 36, at Village Gajbandhan Patharli, Taluka Kalyan & District Thane, alongwith membership to which the society has issued Share Certificate No. 1 bearing distinctive Nos. 1 to 5 (\*Said Shares are collectively referred to as 'Said Property' who has derived his rights pursuant to a RegisteredAgreement for Sale dated 31.05.2021 (KLN-4/6592/2021) executed by Mrs. Nirmala L. Mehta along with the confirmation of Mr. Dilip L. Mehta, Mr. Vijay L. Mandavia (Mehta), Mr. Ketan L. Mehta, Mr. Yogesh L. Mandavia Mehta, Mrs. Shobhana D. Kothari, Mrs. Meena B. Vaidya& Mrs. Tejal S. VakhariaOriginally the Said Property was purchased byMr. Mehta Laxmidas Vithhalas & Mrs. Nirmala L. Mehta, Mr. Niramala L. Mehta, Mr. Netan L. Mehta, Mr. Netan L. Mehta, Mr. Netan B. Nirmala L. Mehta, Mr. Shobhana D. Kothari, Mrs. Meena B. Vaidya& Mrs. Tejal S. VakhariaOriginally the Said Verber Mrs. Nirmala L. Mehta, Mr. Niramala L. Mehta, Mr. Nogesh L. Mandavia Mehta, Mr. Niramala L. Meht

In the event if any one claims to be the legal heir of Late Laxmidas V. Mehta and/or has found or in possession of Agreement for Sale dated 02.07.1986, al ersons are notified to inform the indersigned in writing on the below nentioned address within 15 days from nese presents. All / any person/s having aid Property by way of sale, exchange ase, license, trust, lien, easemer heritance, possession, attachment li mortgage, charge, gift o howsoever are hereb required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 lays from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived and our clients will complete the ransactions without reference to suc

ADVOCATE SEEMA DESAI 8/10, New Chapra Bldg., Guru Nanak Road Bandra West, Mumbai 400 050.

151.05.2021.

It is also further represented that Agreement for Sale dated 02.07.1986 in avour of Mrs. Sakhu L. Shanbhag & Mr. Narasinha C. Muzumdar executed by Wfs. J. P. Construction Co. is ost/misplaced/unavailable.

Dated 20th day of July 2021.

meeting held on 19th Jul, 2021. 2) The above Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under

5) The Company is operating only in one segment, namely - Masterbatches.

Place : Mumbai Satyanarayan G Kabra

Date: 19th July, 2021 te : 19th July, 2021
Chairman & Managing Director
India's Premier Manufacturer And Exporter of Masterbatch

Authorised Office Bank of India

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY Flat No.1503, 15th Floor, Sai Dham Tower, Laljipada, New Link Road, Kandivali West,

Floor, Vasant Kutir Co-operative Housing Society Limited", constructed on land bearing Survey No. 41, Layout plot no. 9 of Village – Diwanman, Vasai (West), Taluka – Vasai, District – Palghar is lost by Mr. Shiva Sohandani, the current owner of the said shop. Hence If any person/institute/firm/company is having any objection in respect of the said shop shall submit his/her/their objection or an person/institute/firm/company have found the said agreement may submit the same at the below mentioned address within 15 days from publication of this

Public notice failing which no objection shall be considered, please take note. Diwanman, Vasai (W), Dist. Palghar Dt. 20.07.2021

**Deputy General Manage** 

PUBLIC NOTICE

This is to bring in the notice of Genera Public at large that the origina

agreement dated 10.10.1991 execute

between M/s. Hiral Builders (Vendor) an Mr. Ramnik D. Lakhani (Purchaser) i

respect of Shop bearing no. 5. Ground

DIT. BPR & BTD

ospectNo877554)

The I/17 Mahavirnagar Co-op Housing Society Ltd. Advocate Anish Kalvert. A-G/2, Dewan Niketan CHSL SD/ (Hon. Secratary) Place : Mumbai Date : 20/7/21 VASAI

यूको बैंक 🗿 UCO BANK

(A Govt. of India Undertaking) Head Office – II, Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector – 1, Salt Lake, Kolkata–700064

NOTICE INVITING TENDER

On-boarding of Online accounting application for dynamic QR Cod

generation and GST integration on OPEX model for Bank's custom

UCO Bank invites Request for Proposals (RFPs) for:

Procurement of 3200 High Speed Scanner

For any details, please refer to https://www.ucobank.com

Procurement of Compliance Software.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate No.1 distinctive no's. from

1 to 5 of I/17 Mahavirnagar Co-Op.

Housing Society, Kandivali (West)
Mumbai - 400067 in the name of

Chandrakant Mansukhlal Sheth

have / had been reported lost/

misplaced and an application has

been made by him to the society for

issue of duplicate share certificate

The society hereby invites claims or

bjection (in writing) for issuance o

duplicate share certificate within the

period of 15 (fifteen) days from the

publication of the notice. If no claims

objection are received during this

period the society shall be free to

For & behalf of

ssue duplicate share certificate

#### PUBLIC NOTICE **PUBLIC NOTICE** Public notice is issued on behavior client MRS. CHANDA

NOTICE is hereby given that our clients, Mr. Awadhesh Kumar Dixit, intends to purchase the property as more particularly described in the Schedule hereunder written (herein referred to as "the said Property").

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MR. HIMANSHU SHASHIKANT DOSHI is the

absolute owner and well possessed of Room

No. B-23, Charkop Laxminarayan C.H.S. Ltd., Plot No. 537, RSC-53, Sector 5, Charkop,

Kandivali (W), Mumbai-67 (hereinafter referred to as the said Property). Whereas MR. HIMANSHU SHASHIKANT DOSHI has

inherited the said property from her mother

Rasilaben Shashikant Doshi who died

intestate on 05/09/2014 and the same has

been released by his siblings by way of Release Deed in his favour. Whereas the said

property stands in the name of Origina Allottee Mr. Lalsingh S. Rajpurohit till date in

the records of MHADA and now the present owner MR. HIMANSHU SHASHIKANT

DOSHI wants to transfer the said property i

his name in the records of MHADA

All person/s, Legal heirs, Banks, Financia Institution having any claim against into or

upon the said Property or any part thereof by

way of inheritance, possession, sale, lease

mortgage, charge, gift, trust, lean or otherwise whatsoever nature are hereby required to

make the same known in writing to the undersigned address given below within a

period of 14 days from the date hereof, failing

which it shall be presumed that there are no

claims whatsoever and/or claims, if any, shall

Room No. C-8/69. Gorai Kshitii C.H.S. Ltd.

RSC-14, Gorai-1, Borivali (West), Mumbai-

Date: 20/07/2021 Adv. Vandana Thakkar

Advocate High Court

be deemed to be waived.

400 091

Place: Mumbai

Any person/s having any claim or interest, it respect of the said property or any part hereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance possession, lease, tenancy, lien ncumbrance, share, license, easement of beneficial right/interest under any Agreement or other disposition or under any decree, order or award passed by any Court or Authority or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known, in writing along with copies of the relevant supporting documents to the indersigned at our office at N. N. Amin & Co Advocates, NM-1B, Mezzanine Floor, 289 Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400 001 within 7 days from the date of

publication hereof failing which, the claim of such person/s will be deemed to have been ived and/or abandoned. SCHEDULE OF THE PROPERTY All that the residential Flat No. A-1802  $admeasuring \ about \ 835\_sq. \ fts. \ Carpet$ area situated on 18th Floor of the building Riviera Co-operative Housing Societ

no. 21 under stilt / in slot in the Riviera building in Village Balkum (Dhokali) and Taluka Thane within the limits of Sub Registrar of Registration district at Thane. 20th July , 2021

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the public at large on behalf of my client, whereby I am instructed to verify the title of Mrs. Ratnavati Chandrahas Chowta& Mr. Nilesh Chandrahas Chowta, with respect to Shop no. 1 area admeasuring 122.86 sq. fts. Carpet area, i.e. 147.44 sq. fts. Built up area i.e. 13.70 sq. mtrs., Built up area i.e. 13.70 sq. mtrs., Built up area, on the Ground floor, in the building known as "Rosephill Villa Co-operative Housing Society Limited". (\*the Said

known as "Rosephill Villa Co-operative Housing Society Limited", ("the Said Unit") constructed on the land bearing Old Survey no. 21 New Survey no. 363, Hissa no. 1 & 1/6, situated at Village — Bhayander, Taluka & District — Thane, pursuant to membership society has issued Share Certificate No. 18 ("Said Shares") the Said Lipit and the Said

Shares'), the Said Unit and the Said

Shares are collectively referred to as 'Said Property' who have derived their rights pursuant to a Registered Gift Deed dated 31/01/2017 registered under serial no. TNN 7-1210-2017 executed between Mr. Chandrahas Narayan Chowta AND Mrs. Patnayati Chandrahas Chowta A

Mrs. Ratnavati Chandrahas Chowta 8 Nilesh Chandrahas Chowta

Mr. Nilesh Chandrahas Chowta.
Originally the Said Property was purchased by Mr. Narayan Boggu alias Babu Shetty. Mr. Narayan Boggu alias Babu Shetty expired on 13/04/2006 leaving behind Meenakshi Narayan Shetty - widow, Mrs. Rekha Sadanand Poonja, Mrs. Shobha Sadashiv Shetty, Mrs. Raijin Prakssh Shetty and Chandra.

Mrs. Rajini Prakash Shetty and Chandra has Narayan Chowta alias Shetty as his

legal heirs who became entitled wit

respect to his share in the Said Unit. Al

respect to his share in the Said Unit. All the legal heirs of Late Narayan Boggu alias Babu Shetty have executed Notarized Release Deeds in favour of Chandrahas Narayan Chowta alias Shetty releasing their right in the Said

Shetty releasing their right in the Said Property. In the event if any one claims to be the legal heir of Late Narayan Boggu alias Babu Shetty, all persons are notified to inform the undersigned in writing on the below mentioned address within 15 days from these presents. All / any person/s having any claim of any nature whatsoever in the Said Property by way of sale exchange lease license trust

of sale, exchange, lease, license, trust

lien, easement inheritance, possession

attachment, lis pendens, mortgage charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same ir writing alongwith supporting documen tary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication o

this present notice. Failing to respond the

same shall be deemed to have been

waived and our clients will complete the

transactions without reference to such

ADVOCATE SEEMA DESAI

Bandra West. Mumbai 400 050.

8/10, New Chapra Bldg., Guru Nanak Road,

mortgage

attachment, lis pendens,

Dated 20th day of July 2021.

Ltd " Siddeshwar Gardens, Dhokali Kolshet Road, Thane (West) Mumba 400607, along with one car parking space shall issue Duplicate Share Certificate

> (DEEPAK K. MALKANI) NAINESH N. AMIN ADOVACTE HIGH COURT Place: Mumbai Date: 20/07/2021

owner of Store No. 6 (admeasuring 225 Sq. Ft. Built Up Area) Ground Floor of the building known as Deepanjali Co-Op. Hsg. Society Ltd. situated at Bafhira Nagar, Bldg. No. 3, Lower Kharodi, Off Marve Road, Malad (West), Mumbai – 400095, lying and being on the plot of land bearing Survey No. 263 (part), C. T. S. No. 5 & 8 of Village Malwani, Taluka Borivali M. S. D. and as such owner is member of Deepanjali Co-Op. Hsg. Society Ltd., holding five fully paid up shares o Rs. 50/- (Rupees Fifty Only) each vide Share Certificate No. 073 issued or

DHARMESH SHEWAKRAMANI

10.08.2004 bearing Distinctive Nos 361 to 365 (both inclusive). Whereas the abovesaid Original Share Certificate is lost / misplaced by my client and police complain regarding the same has been lodged with Malwani Police Station or

10.07.2021.

If any other person/s or financial institution/s/bank/s has/have any claim by way of Lien, Mortgage, Gift, Inheritance, Maintenance, Trust or in any other manner in respect of the said Store may send their claim/s alongwith ecessary documentary proof to the undersigned within 14 days from date nereof at Shop No. 12, Cancer Pisces C.H.S. LTD, Behind Fire Brigade, Of Marve Road, Malad (W), Mumbai 400 095 otherwise their claim/s shall be deemed to be waived and the society

Sd/-

# **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that My client Mrs. Marilyn Wenzil Pillai has reported

Mrs. Marilyn Wenzil Pillai has reported me with the fact that her husband Late Mr. Wenzil Sunil Pillai who expired intestate on 24/06/2008, was the absolute owner of Flat No. 54 lying and being situated at Survey No. 8/2 & 10/3, in the Building known as Highway Tower CHS Ltd, Saikrupa Complex, Kashigaon, Kashimira, Mira Road (East), Dist Thane-401107. Now she has approached before the above said society for the transmission of all right, title and interest alongwith 100% shares of the said flat into her favour.

shares of the said flat into her favour.

All person(s)/ firm/party/banks/
financial institution having any claim, or
interest in the aforesaid property by
way of legal heir ship, sale, gift,
mortgage, charge, lien, trust,
possession, easement, attachment or
otherwise howsoever are hereby
required to make known to the same
to, the undersigned in writing with to the undersigned in writing with supporting documents at my address Flat No. 1404, 14th Floor, Artica Building, A Wing, Lodha Acqua Cooperative Housing Society Ltd, Mahajanwadi, Opp. Thakur Mall, Western Express Highway, Mira Road East, Dist Thane- 401 107 within 14 days from the date of publication hereof failing which, any claim/s, shall be considered as waived off & abandoned and my clients society i.e. Highway Tower CHS Ltd, will be advised by me to transfer all right, title and interest of Late Mr. Wenzil Sunil Pillai infavour of his wife Mrs. Marilyn Wenzil Pillai into their record and in future if any claim arise for said property will be to the undersigned in writing with claim arise for said property will be considered as waived off and

Date: 20.07.2021

Sd/ ASHOK KUMAR DUBEY Advocate High Court

बकरी ईदनिमित्ताने

मिवंडी, मुंब्रा पोलीस सज्ज

ठाणे, दि. १९,

(प्रतिनिधी): कोरोनामुळे

लागू करण्यात आलेल्या

साधेपणाने बकरी ईद

उत्सव साजरे करण्याचे

आवाहन राज्य सरकारने

नियमांचे उल्लंघन होऊ नये

क्षेत्रातील भिवंडी आणि मुंब्र

यासाठी ठाणे आयुक्तालय

शहरात पोलीस प्रशासन

सज्ज झाले आहे. भिवंडी

मुंब्रा शहरात मशिदीमध्ये

नाही. यासाठी पोलिसांनी

केला आहे. तर भिवंडी

उभारण्यात आलेल्या ३८

मशिदींबाहेर बंदोबस्त तैनात

शहरातील तात्पृत्यां स्वरूपात

कत्तलखान्यांमध्ये नागरिकांची

गर्दी होऊ नये म्हणून पोलीस

पथके तैनात केली आहेत.

बजरंग दल आणि मुस्लीम

बैठक घेऊन त्यांना शांतता

केले आहे. भिवंडी आणि

मुंब्रा या दोन्ही शहरात सुमारे

१४०० पोलिसांचा फौजफाटा

तैनात करण्यात आल्याचे

पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट

करण्यात आले. राज्यात

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे

निर्बंध लागू आहेत. त्यामुळे

सार्वजनिक ठिकाणी सण

साजरे करणे टाळावे असे

आवाहन राज्य सरकारकडून

करण्यात येत आहे. मुस्लीम

बांधवांचा बकरी ईद हा

सण येत्या चार दिवसांवर

येऊन ठेपला आहे. ठाणे

आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी

आणि मुंब्रा शहरात मोठ्या

प्रमाणात मुस्लीम बांधव

राहतात. भिवंडीत सुमारे

१०० हून अधिक मशिदी

आहेत. तर सुमारे १२ लाख

मुस्लीम बांधवांची या ठिकाणी

लोकसंख्या आहे. शहरातील

मशिदीत नागरिकांनी येऊन

नमाज पठण करू नये म्हणून

मशिदी परिसरात तपासणी

नाके उभारण्यात आले आहे

गेल्या आठवड्याभरापासून

भिवंडीतील बजरंग दलाचे

नागरिक आणि मुस्लीम

समुदायातील मौलानांची

एकत्रित बैठक घेण्यात येत

आहे. त्यांना शांतता प्रस्थापित

करण्याचे आवाहन केले जात

आहे. गोवंश हत्येप्रकरणातील

आहेत. भिवंडी महापालिकेने

आरोपी, दंगलखोर अशा

७८ गुन्हेगारांविरोधात

शांतीनगर, निजामपुरा,

नारपोली, भोईवाडा भागात

कत्तलखाने उभारले आहेत.

कुबानी देण्यात येऊ शकते.

नियमांचे उल्लंघन होऊ नये

परिसरातही पोलीस बंदोबस्त

कत्तलखान्यांमध्ये सीसीटीव्ही

कॅमेरेही बसविण्यात येणार

आहेत. कुबार्नी झाल्यानंतर

कत्तलखान्यांमध्ये होणारा

कचरा भोईवाडा येथील

कचराभूमीत नष्ट केला

पोलिसांचा फौजफाटा

पोलिसांनी सांगितले.

जाणार आहे. सुमारे १३००

संपूर्ण भिवंडी शहरात तैनात

असणार आहे, असे भिवंडी

यासाठी कत्तलखान्यांच्या

तैनात केला जाणार आहे.

तात्पुरत्या स्वरूपात ३८

या ठिकाणी बकरींची

कार्यकर्ते, शांतता समितीतील

प्रस्थापित करण्याचे आवाहन

संघटनांचीही पोलिसांनी

नमाज पठण होणार

केले आहे. त्यानुसार

निर्बंधांमुळे मुस्लीम बांधवांना

तमाम जनतेस या नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. पर्शराम तुकाराम पवार, रा. रूम नं. ५०१, आदर्श को.ऑप.हौ.सो., कमिशनर बंगल्या समोर, टाणगेवाडी सिंडीगेट, कल्याण (प) यांचे वरील उल्लेखित राहत्या फ्लॅटची श्री. रवि अन्ना मलाई यांच्या नावे असलेली रजिस्टेशन पावती क. ४२५३ दि. १०/०८/१९९८) कोटेतरी दि. १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता बिर्ला कॉलेत ते सिंधीगेट प्रवासा दरम्यान पडून गहाळ झाले असून त्याची तकार म. फुले पोलिस स्टेशन, कल्याण मध्ये गहाळ मिसिंग रजि. नं. 9०५१/२०२१ दि. १७/०७/२०२१ रोजी आमचे अशिल यांनी दाखल केली आहे. सबब सदरचे कागदपत्र कोणालीही आढळल्यास नमुद पत्त्यावर प्रदान करावे हि विनंती.

### जाहीर सूचना

श्री. सुरचंद शंकर साळुंखे हे सिद्धीविनायक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्र.११, सीटीएस क्र.१९०/६/१, सुखसागर कॉलनी (एमएमआरडीए कॉलनी), दुर्गा नगर समोर जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य असून त्यांचे २२.१०.२०१७ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे इस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत ज जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनस . त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दार निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.७.०० ते रात्रौ ९.०० पर्यंत उपलब्ध

वारसदा	रसदारांची यादी					
अ.क्र.	खोली क्र.	मयत व्यक्तीचे नाव	अर्जदाराचे नाव	नाते		
۶.	ए/४१	श्री. सुरचंद शंकर साळुंखे	श्री. गणेश सुरचंद साळुंखे	मुलगा		
			0)			

सिद्धीविनायक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: २० जुलै, २०२१ सही / ठिकाण: मुंबई

# ( Galaxy

### गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालय:सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३ महाराष्ट्र, भारत. **दुर.क्र.:९१-२**२-२७६१६६६६, **फॅक्स:९१-२२-२**७६१५८८३/२७६१५८८६ वेबसाईट: www.galaxysurfactants.com,

ई-मेलःinvestorservices@galaxysurfactants.com सूचना

गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतर गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) ु अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम) च्या तरतूदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे. भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०१३-१४ दरम्यान घोषित झालेले अंतिम लाभांश जे मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही ते . गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये जमा केले जातील. नियमात नमुद प्रक्रियेनुसार ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्ससुद्धा हस्तांतरीत केल जातील. भागधारकांनी कृपया त्यांचे रोख न झालेले लाभांशाचे तपशिल पडताळणीसाठी http:/ www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/ <u>Details-of-Unpaid-Dividend-for-FY-2013-14-proposed-to-be-transferred-to-</u> IEPF.pdf वेबलिंक पहावी.

आयर्रपीएफ पाधिकरणाकरे ज्या मंबंधित भागधारकांचे शेअम् हम्तांतरीत होण्याम पात्र आहेत त्यांचे संपुर्ण तपशिल आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकांनी <u>http://</u> www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-dividend/ Details-of-shares-proposed-to-be-transferred-to-IEPF-FY-2013-14.pdf पडताळन

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भाग प्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापढे ते व्यवहा योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या डिमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कार्रवाईद्वारे डिपॉझिटरींना

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल ह नियमानुसार ऑयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे

जर कंपनीला २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण केले जाईल. ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पुढील कोणीतीही सूचना न देता हस्तांतरीत केले जातील. कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांनी नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरीत संबंधित शेअर्स व लाभांश यावर दावा करावा.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स् लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, द्र.:०२२-४९१८६२७०, ई-मेल:<u>iepf.shares@linkintime.com</u>.

गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेडकरित सही/-

ठिकाण: नवी मुंबई निरंजन केतकर दिनांक: १९ जुलै, २०२१ कंपनी सचिव

# रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड

सीआयएन: एल४५२००एमएच१९८५पीएलसी०३५०४४ नोंदणीकृत कार्यालय: रोझवुड चेंबर्स, ९९/सी, तुळशीवाडी, ताडदेव, मुंबई-४०००३४. दूर.:०२२-४३२१६६००, फॅक्स:०२२-२३५२६३२५ ई-मेल:mumbaioffice@rasresorts.com, वेबसाईट:www.rrahl.com

३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिन्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या इतर लागु तरतुदी सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग

रेग्युलेशन्स) च्या पुर्ततेनुसार होणार आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यावर स्पष्टीकरणाबाबत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.४ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ, सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ नुसार सदर सभा

संपन्न होणार आहे. कायद्याच्या कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशसान) अधिनियम, २०१४ चे नियम १८ लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पर्ततेनसार ३७वी एजीएमची सचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्य सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने १९ जुलै, २०२१ रोजी पाठविले आहे. ३७वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठवून एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आले आहे. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.rrahl.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यास नियुक्त संस्था नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

(एनएसडीएल)च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियः २०१४ चे नियम २० आणि भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ आणि एसएस-२ नुसार कंपनीने सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता कंपनीने एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे.

कट ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थ मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधेचा लाभ घेता येईल.

रिमोट ई-मतदान सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१ रोजी स.१०.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार या कालावधीत कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर एनएसडीएलद्वारे उपरोक्त शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर मतदानासाठी दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा एजीएम नोटिसच्या व्यवसायांवर मत सदस्यांनी दिले की त्यानंतरच्या कोणत्याही बदलास परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे हक हे नोंद तारखेला अर्थात शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१ रोजी भरणा केलेल्या भागभांडवलाच्या सरासरी हिस्स्यावर असतील. एजीएम दरम्यान रिमोट ई–मतदान आणि ई–मतदान यासाठी सविस्तर सूचना एजीएम सूचनेचा भाग म्हणून प्रदान केल्या आहेत.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी दूरस्थ ई–मतदानाद्वारे आपले म दिले नाही आणि असे करण्यास मनाई केली नसेल तर ते ३७व्या एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतात. रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही.

नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला अर्थात शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१ रोजी समभा धारण करून कोणतीही व्यक्ती, एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचा लॉगिन आयडी व संकेतशब्द मिळवू शकते किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकते. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नसतील त्यांनी ३७व्या एजीएम सूचनेत तपशिलानुसार ई-वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरी/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल नोंद करतेवेळी भागधारकांकरिता प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा

एजीएममध्ये सहभागासाठी ई-मतदान किंवा तांत्रिक मदतीसंदर्भात काही शंका असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड क्केश्चन्स (एफएक्यु)चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in, दूर.:९१-२२-२४९९४५४५, १८००२२२९९० किंवा श्री. मायकेल मॉन्टेरिओ, संचालक, मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र.१०६ व १०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट कंपाऊंड, अंधेरी कुर्ला रोड, साकि नाका. दूर.:0२२-२८५२०४६१/४६२, service@satellitecorporate.com, वेबसाईट: www.satellitecorporate.com वर संपर्क करावा.

रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र दिनांक: १९ जुलै, २०२१ एसीएस४६३९४

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील हे खोली क्र.डी-४, वर्सोवा अंधेरी श्री गजान कोहौसोलि., प्लॉट क्र.सीडी-६१, एसव्हीपी नगर, म्हाडा, चार बंगला, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ (सदर मालमत्ता) ही जागा इंडियन ओव्हरसिज बँक, अंधेरी (पश्चिम) शाखा यांच्याकडे तारण ठेवू इच्छित आहे.

त्यांनी असे प्रस्तत केले आहे की, मागील मालक अर्थात श्रीमती सुनंदा गुप्ता यांच्या नावे कोणतेही विक्री करारनामा करण्यात आलेले नव्हते.

जर कोणा व्यक्तिस सदर मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास त्यांनी त्यांचा दावा खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत कळवावे अन्यथा सदर मालमत्ता किंवा भागावर असलेले असे कोणतेही दावे सोडून दिले आहेत असे समजण्या

आज दिनांकित १९ जुलै, २०२१

**CREST** 

शुक्ला ॲण्ड शुक्ला (वकील) श्री हनुमान इमारत, ३रा मजला, चेंबर क्र.१२, २ आर.एस. सप्रे मार्ग, मुंबई-४००००२

#### क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड <

नोंदणीकत कार्यालय: १११. मेकर चेंबर्स ४. ११वा मजला. नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१०२६९७ वेबसाईट: www.crest.co.in ई-मेल: secretarial@crest.co.in

#### भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे समभागांचे हस्तांतर

दर.:0२२-४३३४७०००, फॅक्स:0२२-४३३४७००२

सहकार मंत्रालयाद्वारे सचित वेळोवेळी सुधारित विविध परिपत्रके आणि फेरबदल किंवा सुधारित असलेले गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ **(''कायदा'')** नुसार सूचना देण्यात येत आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता आयईपीएफ नियमांच्या तरतुदीनुसार केंद्र शासनाद्वारे स्थापित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (''आयईपीएफ'') मध्ये ७ सलग वर्ष किंवा अधिक काळाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांशासंदर्भात सर्व शेअर्स हस्तांतरणाची तरतद आहे

पुढे सूचना देण्यात येत आहे की, आयईपीएफच्या नियमानुसार ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरणास पात्र आहेत अशा भागधारकांना, ज्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी ("'आरटीए") कडे नोंद आहेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक ज्यांचे पत्ते कंपनीच्या आरटीएकडे उपलब्ध आहेत त्यांना वैयक्तिक सूचना पाठविली आहे. कंपनीने अशा भागधारकांचे सर्व तपशील व आयईपीएफ कडे हस्तांतरणास देय शे अर्सचे तपशील www.crest.co.in/investors/unclaimed-dividend/ वर अपलोड केले आहे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर होण्यास पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांनी नोंद्र घ्यावी की. नियमानसार आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता त्यांच्यादारे धारण मळ भागप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र कंपनी वितरीत करेल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मळ भागप्रमाणपत्र रद्द समजले जातील आणि व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास नियमानुसार ठेवीदार सहभागीदारामार्फत आयईपीएफ प्राधिकरणाकडे थेट शेअर्स हस्तांतर केले जातील. कृपया नोंद असावी की, अशा शेअर्सवर आलेला सर्व लाभ यासह आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर केलेले शेअर्स यावर नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल आणि याकरिता आयईपीएफ प्राधिकरणाच्या www.iepf.gov.in वेबसाईटला भेट द्या.

भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील हे उपरोक्त नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजण्यात

सर्व संबंधित भागधारकांना येथ सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी दिनांक नोव्हेंबर, २०२१ पर्यंत कंपनी/कंपनीचे आरटीए मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे अर्ज करून सन २०१३–२०१४ करिता देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश रकमेवर दावा करावा. जर कंपनीला १ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात नमुद आवश्यकतानुसार नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून देय तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतर केले जातील.

वरील प्रकरणात काही स्पष्टीकरण असल्यास कृपया संपर्क कंपनीचे आरटीए: मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे संपर्क करावा, ई-मेल: <u>iepf.shares@linkintime.co.i</u>n, दूर.:०२२-४९१८६२७०, फॅक्स:०२२-४९१८९६०६०.

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरिता सही/

ठिकाण: मुंबई नमिता बापन दिनांक: १९ जुलै, २०२१ कंपनी सचिव

# एलकेपी फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३२८३१ नोंदणीकृत कार्यालय: २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूर.:९१-२२-४००२४७८५/८६, फॅक्स:९१-२२-२२८७४७८७, वेबसाईट:www.lkpsec.com, ई-मेल:lkpfininvestor.relations@lkpsec.com

वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार (कायदा) आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल. २०२०, दिनांक १३ एप्रिल. २०२०, दिनांक ५ मे, २०२० आणि दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रके) नुसार ३७व्या एजीएम घेण्याच्या सभेच्या सूचनेत (सूचना) नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ–व्हिज्युंअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. ३७व्या एजीएमकरिता संभव्य ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल व सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिंटरी सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.lkpsec.com</u>, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम. २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार नींद दिनांक मंगळवार, ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्या www.evotingindia.com ई-वोटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया/माहिती सूचनेत नमुद आहे. याबाबत पुढे सुचित करण्यात येत आहे की:

- रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, ०६ ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवार, ०९ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सोमवार, ०९ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.
- ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक मंगळवार, ०३ ऑगस्ट, २०२१ आहे. बुधवार, ०४ ऑगस्ट, २०२१ ते मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील
- सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी ३० मिनिटे आणि निर्धारित वेळेनंतर व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल
- सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगमार्फत
- ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नमुद आहे.
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल.
- ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सीडीएसएल किंवा फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.
- १ एप्रिल, २०२० पासून लागू असलेले वित्तीय कायदा २०२० द्वारे दिलेल्या बदलानुसार त्यांचे भागधारकांना देण्यात येणाऱ्या लाभांशावर विहित दराने कंपनीकडून कर देणे आवश्यक आहे. भागधारकाच्या निवासी स्थितीनुसार करधारणा दर निश्चित असतील. तद्नुसार कर कपातीनंतर
- अंतिम लाभांश दिले जाईल एजीएम सूचना वितरण पुर्तता दिनांक १९ जुलै, २०२१ आहे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १९ जुलै, २०२१

ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधार असल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारण असल्यास कंपनीचे आर ॲण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्युत स्वरुपात सूचनेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळण्यासाठी कंपनी/डीपी/आरटीएकडे त्यांचे अद्यायावत ई-मेल नोंद करावे.

सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपाने प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी त्यांचे ई–मेल कंपनी/ डीपी/आरटीएकडे नोंद नसल्यास सदस्यांनी

https://www.lkpsec.com/Admin/InvesterInreport/63731635775464452 <u>3\_Request%20for%20 Registration%20of%20Email\_LKPF.pdf</u> लिंकमार्फत कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

> एलकेपी फायनान्स लिमिटेडकरिता गिरीषकुमारी बी. इन्नानी महा व्यवस्थापक (विधी) व कंपनी सचिव

ऑफिस-शॉप नं. ९, स्वरांजली CHS, गुरूकुल क्लासेस जवळ, टिळक चौक, कल्याण (प).

ASTIBLENDS INDIA LIMITED

ॲड. हेमाली अमरनाथ वराडे

#### तपशील ३० जून २१ ३१ मार्च २१ ३० जून २० ३१ मार्च २१ कार्यचलनातन महसल १५३२५.२६ १७१६७.५३ १०३१६.७५ 40033.89 इतर उत्पन्न १७६.५२ 388.33 68.63 340.53 **एकूण** उत्पन्न (१+२) खर्च 07.99609 १७३१२.५२ 42028.8 24401.00 वापरलेल्या वस्तूंचे शुल्क १०५९५.०९ १२३२८.५७ ६१७८.00 ३८८६४.४ व्यापाराच्या मालाची खरेदी 0.28 २.७७ ४.६२ पूर्ण वस्तूंच्या यादीतील बदल, चालू कार्य व व्यापारातील साठा 204.96 (२८८,५१) 449.24 ८८७.५२ कर्मचारी लाभार्थ खर्च 209.84 33.580 980.88 3833.88 वित्तीय खर्च १०२.३४ ४७.७३ १२१.२६ ३०१.६८ घसारा व वसुलीयोग्य खर्च ४१६.४७ ३८६.७६ ३८८.७६ १५८७.२९ इतर खर्च १८३७.५६ २४०२.१८ १५१५.१८ ७९८५.८६ एकूण सर्च (४) १४५६७.१0 १५६७०.८६ 9444.44 43058.69 अपेवादात्मक बाब व करपूर्व नफा (३)-(४) 938.49 १६४१.६५ ८६६.२७ 4989.93 अपवादात्मक बाब कर खर्चपुर्व नफा (५-६) १६४१.६५ ८६६.२७ 4319.33 938.49 चालू कर २६६.०२ 838.89 स्थगित कर ३८.०६ (६.२४) 4.84 (३.५१) मागील वर्षाकरिता आयकर तजवीज १४३.६९ कालावधीकरिता निव्वळ नफा (७-८) **६२२.५९**

फोर्च्युन टेरेसेस, ए-विंग, १०वा मजला, सिटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. सीआवएन: एल२५२००एमएच१९९१पीएलसी०५९९४३

३० जून, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्वाचा अहवाल

मुळ सौमीकृत टीप :

इतर सर्वकष उत्पन्न

- १. वरील निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पूनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १९ जुलै, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये सुचित भारतीय लेखाप्रमाण सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ चे नियम ३ आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) सुधारित अधिनियम २०१६ नुसार तयार केले गेले आहेत.
- इतर सर्वंकष उत्पन्नामार्फत घेण्यात आलेले गुंतवणुकीच्या योग्य मुल्यांकनावर देय आलेले तात्पुरते फरकवावत कंपनीने इंडएएस १२ नुसार स्थगित कर मोजलेले नाही कारण कंपनी ही त्यांचे तात्पुरते फरकाचे तजवीजीकरिता उपलब्ध असलेले मुख्य भांडवल लाभ अंतर्गत भावी करयोग्य नफा देऊ शकत नाही.
- ४. मागील वर्ष/तिमाहीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत व पुर्ननमुद करण्यात आले.
- ५. कंपनी एकमेव विभागात अर्थात मास्टर बॅचेसमध्ये कार्यरत आहे.

. अ) १. बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनर्वर्गीकृत केले नाही

ब) १. बाब जे नफा किंवा तोटामध्ये पुनर्वर्गीकृत केले आहे

भरणा केलेले समभागे भांडवल (रु.४/- दर्शनी मूल्य प्रतिभाग)

उत्पन्न प्रतिभाग (रु.५/- दर्शनी मूल्य प्रतिभाग) (वार्षिकीकरण नाही)

कालावधीकरिता एकूण सर्वंकच उत्पन्न (९+१०)

कालावधीकरिता इतर सर्वकव उत्पन्न

२. बाबसंबंधी आयकर जे नफा व तोटामध्ये पुनर्वर्गीकृत केले नाही

२ बाबसंबंधी आयकर जे नफा किंवा तोटामध्ये पनवर्गीकत केले आहे

मंडळाच्या वतीने व करिता प्लास्टीब्लेन्डस् इंडिया लिमिटेड सही/

00.8F0F

१२१0.४७

(२३.९५)

११८६.५३

8938.33

\$ **3 9 9 - 8** 8

१४.३७

१४.३७

९६.३८

34.76

086.96

2.80

2.80

१२११.२२

(१०.७९)

984.93

₹004.98

१२९९-४६

४.६६

₹08.88

२७९.६५

२७९.६५

948.48

२.६०

२.६०

ठिकाण: मुंबई दिनांक: १९ जुलै, २०२१

सत्यनारायण जी. काबा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

मास्टरबॅचचे भारतातील प्रमुख उत्पादक व निर्यातदार

# SHRIRAM

दादर-पश्चिम, मुंबई-४०००२८

एनपीए दिनांक: ०६.०७.२०२१

मागणी सूचना दिनांक

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिामटड HOUSING FINANCE नोंदणीकृत कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१.

**शाखा कार्यालय:** सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. **वेबसाईट: www.shriramhousing.in** 

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि न्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/ जामिनदार/तारणंकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

		r	0. 3
कर्जदार व सहकर्जदारांचे	थकबाकी	कर्ज रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचा
नाव व पत्ता	रकम		पत्ता
१. मे. इन्फोबेस सिस्टीम्स	एसएलपीएचएमयुएमबी	एसएलपीएचएमयुएमबी	अपार्टमेंट क्र.आरएच-३
२. श्री. सदानंद विठ्ठल घोगले	०००२०८५ संदर्भात	०००२०८५ संदर्भात	एस.क्र.१८, सेक्टर ६, सर्व्हे क्र.१७
३. श्रीमती तृप्ती सदानंद घोगले	३०.०६.२०२१ रोजी	रक्कम	वाशी, नवी मुंबई, क्षेत्रफळ सुमा
४. श्री. राजेश विठ्ठल घोगले	देय रक्कम	रु.५५,४४,१९२/-	७१.५ चौ.मी. बिल्टअप, तळ -
आरएच-३, घर क्र.एस/१८,	रु.६५,०६,२५९/-	(रुपये पंचावन्न लाख	पहिला मजला, इमारत क्र.आरएच
सेक्टर-०६, वाशी, नवी मुंबई-	(रुपये पासष्ट लाख	चव्वेचाळीस हजार	३, एस.क्र.१८, सेक्टर ६, वार्श
80 <u>0</u> 903.	सहा हजार दोनशे	एकशे ब्याण्णव फक्त)	नवी मुंबई येथील स्थावर मालमत्ते
कर्ज खाते क्र.:	एकोणसाठ फक्त)	आणि एसएलपीएच	सर्व भाग व खंड आणि <b>चतुसिम</b>
एसएलपीएचएमयुएमबी०००२०८५	आणि एसएलपीएच	एमयुएमबी०००३१५४	उत्तरेस: रो हाऊस क्र.एस-०१;
आणि	एमयुएमबी०००३१५४	संदर्भात रक्कम	दक्षिणेस: रस्ता;
एसएलपीएचएमयुएमबी०००३१५४	संदर्भात देय रक्कम	रु.९,००,०००/-	पुर्वेस: सेक्टर ६ लेन;
• • •	रु.१०,२२,९३५/-	(रुपये नऊ लाख	<b>पश्चिमेस:</b> रो हाऊस क्र.एस-१७
एनपीए दिनांक: ०५.०६.२०२१	(रुपये दहा लाख	फक्त)	
	बावीस हजार नऊशे		
मागणी सूचना दिनांक	पस्तीस फक्त) तसेच		
३०.०६.२०२१	पुढील व्याज.		
१. संकेत प्रविण पांचाळ	देय रक्कम	रक्कम	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला
२. श्रीमती जागृती प्रविण	रु.५२,२६,४१८/-	रु.४५,८५,५७५/-	क्षेत्रफळ ४८७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र
पांचाळ	(रुपये बावन्न लाख	(रुपये पंचेचाळीस	(पीबी/डीबी/टेरेससह), निवासी व
१०४, निर्मल पोलारिस टॉवर,	सव्वीस हजार चारशे	लाख पंच्याऐंशी हजार	व्यावसायिक कॉम्प्लेक्स, देवकी
एलबीएस रोड, जॉन्सन ॲण्ड	अठरा फक्त)	पाचशे पंच्याहत्तर	पार्क व्ह्यु म्हणून संकुल, प्लॉट क्र
जॉन्सन कं. समोर.		फक्त)	१८५, सेक्टर १०, खारघर क्षेत्र
कर्ज खाते क्र.:			तालुका पनवेल, जिल्हा रायगः
एसएलपीएचएमयुएमबी०००२०९४			येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भा
			व खंड आणि <b>चतुसिमा</b> :
एनपीए दिनांक: ०५.०६.२०२१			उत्तरेस: प्लॉट क्र.१८७ व १७९, १८२
			दक्षिणेस: प्लॉट क्र. २४ मी रंद रस्ता
मागणी सूचना दिनांक			<b>पुर्वेस:</b> प्लॉट क्र.१८४;
२३.०६.२०२१			पश्चिमेस: प्लॉट क्र.१८६.
१. श्री. रोमेश रविंद्र कोंडेकर	०८.०७.२०२१ रोजी	रक्कम	फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, ए विंग
२. श्रीमती रुतिका रविंद्र	देय रक्कम	रु.२०,६४,३११/-	ओम शिव कृपा कोहौसोलि.
कोंडेकर	रु.२४,१८,९४८/-	(रुपये वीस लाख	भांटेवाडी कॉलेज लेन, एमटीएनएत
बी-१९, राईलादेवी अपार्टमेंट,	(रुपये चोवीस लाख	चौसष्ट हजार तिनशे	मार्ग, एस. सावरकर मार्ग, मुंबई
एमआयडीसी कॉलनी, वागळे	अठरा हजार नऊशे	अकरा फक्त)	४०००२८ येथील स्थावर मालमत्ते
इस्टेट, राईलादेवी तलावाजवळ,	अठ्ठेचाळीस फक्त)		सर्व भाग व खंड आणि <b>चतुसिम</b>
ठाणे-४००६०४. आणि दुसरा	आणि पुढील व्याज		<b>उत्तरेस:</b> डी.एस. बाबरेकर मार्ग;
पत्ता: ए-३०५, ३रा मजला,			दक्षिणेस: मैदान;
एमटीएनएल रोड, भांटेवाडी,			पुर्वेस: एमटीएनएल;

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

**पश्चिमेस:** ओमेगा लक्झरिया.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार

दिनांक: २०.०७.२०२१ सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

# वसई-विरारचा संक्रमण दर चार टक्क्यांवर

वसई, दि. १९, **(प्रतिनिधी)** : दोन आठवड्यांपूर्वी १० टक्क्यांच्या आत असलेला वसई-विरारचा आठवड्याचा संक्रमण दर आता ५ टक्क्यांहून कमी म्हणजे ४.१ टक्के नोंदवला गेला. खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांचा अहवाल उशिराने अद्ययावत होत असल्याचा परिणाम वसई-विरारमधील आठवड्याच्या संक्रमण दरावर होत होता. मात्र पालिकेने या खासगी प्रयोगशाळांना अहवाल तत्काळ अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्यानंतर आठवड्याचा संक्रमण दर कमी झाल्याचे पालिकेच्या अहवालातून समोर आले

आहे.